

May 27, 2023

**BSE Limited** Corporate Relationship Department P.J. Tower, Dalal Street, Mumbai – 400001.

Dear Sir/Madam,

Scrip Code: 514183

Sub: Advertisement in Newspapers regarding financial results

We hereby submit copies of newspaper publication of financial results that were approved by the Board of Directors of the Company in their meeting held on May 26, 2023. The advertisements appeared in both English and regional language (Marathi) newspaper on May 27, 2023.

This is for your information and records.

Thanking you, For **Black Rose Industries Limited** 

**Harshita Shetty Company Secretary and Compliance Officer** 

**Black Rose Industries Ltd.** 

**Archean Chemical Industries Limited** CIN: L24298TN2009PLC072270 Regd Office: No.2, North Cresent Road, T Nagar, Chennai - 600 017

Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023

(RS. III LAKIIS, except per sinare data)											
				Standa	alone				Conso	lidated	
SI. No.	Particulars	Quarter ended March 31, 2023	Quarter ended December 31, 2022	Quarter ended March 31, 2022	Year ended March 31, 2023	Year ended March 31, 2022	ended	Quarter ended December 31, 2022	Quarter ended March 31, 2022	Year ended March 31, 2023	Year ended March 31, 2022
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1. 2.	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period	39,095.39	37,258.70	37,639.74	148,524.48	114,308.00	39,070.62	37,239.65	37,614.46	148,433.72	114,282.72
3.	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	18,238.95	13,145.09	10,726.26	51,307.87	25,141.75	18,201.78	13,117.94	10,690.79	51,167.60	25,101.28
4.	(after Exceptional and/or Extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period after tax	18,238.95	13,145.09	10,726.26	51,307.87	25,141.75	18,201.78	13,117.94	10,690.79	51,167.60	25,101.28
5.	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	13,682.06	9,828.48	8,192.01	38,365.38	18,861.39	13,650.95	9,806.07	8,156.54	38,255.92	18,820.92
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13,709.08	9,835.70	8,208.56	38,393.90	18,871.26	13,677.97	9,813.29	8,173.09	38,284.44	18,830.79
6. 7.	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 2 each) Reserves (excluding Revaluation Reserve)	2,461.06	2,461.06	1,926.67	2,461.06 140,790.85	1,926.67 24,342.36	2,461.06	2,461.06	1,926.67	2,461.06 140,640.93	1,926.67 24,301.89
8.	Earnings per Share (of ₹ 2/- each)  Basic	11.12	8.77	7.93 7.93	34.76	18.26	11.09	8.75	7.90	34.66	18.22
	l Diluted	11.07	8.73	7.93	34.69	18.26	11.05	8.71	7.90	34.59	18.22

### Notes

- a) The Consolidated and Standalone Financial Results for the quarter and financial year ended 31st March 2023, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective
- b) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and financial year ended 31st March 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)Regulations, 2015 as amended. The full format of Financial Results for the quarter and financial year ended 31st March 2023, are available on the websites of the Stock Exchanges
- I.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the Company's website at www.archeanchemicals.com.

c) Figures for the previous periods/year have been re-classified/re-arranged/re-grouped to conform to classifiaction of current period, wherever necessary.
d) The board of directors have recommended a final dividend of Rs. 2.50 (125%) per equity share of Rs. 2 each for FY 2022-23 amounting to Rs. 30.76 crores

Place : Chenna Date: May 26, 2023 For and on behalf of the Board of Directors of Archean Chemical Industries Limited

MKICL

PARTICULARS

1. Total income from operation

let profit/(loss)for the period (before exceptional and /or Extraordinary item

Net profit(loss) for the period before tax (ater Exceptional and/ or Extrordinary item

Net profit/(loss) for the period (after tax afte Exceptional and/ or Extrordinary items)

otal Comprehensive Income for the period Comprising Profit/(Loss) for the period (after and other Comprehensive Income (after tax)

Paid-up equity share capital (Face Value of t Share is Rs. 5/- each)

Earnings per share (of Rs. 5/- each) (for

ontinuing and discontinued operati

8. Diluted

Place: Chennal 600034 Date: 25.05.2023

Managing Director



# ORISSA BENGAL CARRIER LTD.

CIN: L63090CT1994PLC008732 Registered Office: Jiwan Bima Marg, Pandri Raipur (CG) 492001 Corporate Office: A-1, Third Floor, CG Elite Complex, Opposite Mandi Gate, Pandri, Raipur (C.G.) 492001, Website: www.obclimited.com, email(s): cs@obclimited.com | Tel: +91-771 2281324 | 0771-4054518

## EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER **AND YEAR ENDED MARCH 31, 2023**

					(	Rs. in Lakhs)
S.	Particulars			STANDALO	NE	
No.			QUARTER EN	DED	YEAR	ENDED
		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
1	Total Income From Operations	8125.01	9295.06	8656.55	36851.73	30644.65
2	Net profit/(loss) for the period before tax	(674.87)	326.73	293.06	500.36	1061.78
3	Net profit/(loss) for the period after tax	(509.42)	239.03	217.41	366.92	783.15
4	Total comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(506.17)	239.03	217.84	370.17	783.58
5	Equity Share Capital	(222111)			2108.28	2108.28
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet				6463.09	6092.91
7	Earning per share (Face value of Rs. 10 each)					
l)	Basic (Rs.)	(2.40)	1.13	1.03	1.76	3.71
II)	Diluted (Rs.)	(2.40)	1.13	1.03	1.76	3.71

Note: The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Financial Results are available on the websites of the Stock Exchanges viz. BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com and the website of the company at www.obclimited.com.

For, Orissa Bengal Carrier Ltd. Sd/- Ravi Agrawal Managing Director, DIN:01392652 Date: 27.05.2023

**KOTHARI INDUSTRIAL CORPORATION LIMITED** 

Regd. Office: 'Kothari Buildings' 114, Mahatma Gandhi Salai, Nungambakkam, Chennai - 600 034. Email id: enquiries@kotharis.in

year ended

957.64 945.77

(1747.17) (1261.83)

(1977.17) (1092.29)

(1099.04)

(1066.81)

955.54

(5.75)

(5.75)

als.com • CIN: L17120MH1990PLC054828

Quarter Ended

31.03.2022

(AUDITED)

8.689.06

668.82

668.82

501.22

510.00

0.98

11,330.11

**Quarter Ended** 

31.03.2023

(AUDITED)

11,116.86

256.04

256.04

181.40

510.00

0.36

Executive Director (DIN: 00351425)

12,197.80

(1977.17)

(1991.17)

955.54

(10.35)

a) The above is an extract of the detailed format of statement of quarter and year ended Audited financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclor Requirements) Regulations, 2015 (as amended). The full format of quarter and year ended Audited financial results are available on the Stock Exchange website: www.bseindia.com and on the company's

(10.35)

EXTRACTS OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH 2023

Consolidated

164.93

(1099.39)

1383.44

1390.19)

1357.96

955.54

(7.27)

(7.27)

b) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 25, 2023

Quarter ended

(Un-Audited

167.04

(437.56)

(437.56)

(437.56)

955.54

(2.29)

(2.29)

(Audited)

415.60

(568.85)

(798.85)

(812.85)

955.54

(4.18)

(4.18)

**BLACK ROSE INDUSTRIES LIMITED** 

r@blackrosechemicals.com • Website: www.blackrosechemicals.com

**Particulars** 

Total income from operations

Net Profit/(Loss) for the period before Tax,

Net Profit/(Loss) for the period before Tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)

[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)

in the Audited Balance Sheet of previous year

Earning Per Share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations)

Equity Share Capital
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown

Total Comprehensive Income for the period

Exceptional and/or Extraordinary items

Regd. Off.: 145/A. Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400 021 • Tel.: +91 22 4333 7200 • Fax: +91 22 2287 3022

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH. 2023

Year Ended

31.03.2023

(AUDITED)

27,809.19

904.07

904.07

657.69

510.00

1.29

11,667.54

Quarter Ended

31.03.2023

(AUDITED)

7.749.50

226.72

226.72

160.47

510.00

11.667.54

re available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.blackrosechemicals.com.

0.31

lote: The above is an extract of the detailed Standalone and Consolidated financial results for the quarter ended 31st March, 2023 filed with BSE Limited unde egulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated financial results

CIN No. L24110TN1970PLC005865

31.03.2023 31.12.2022 31.03.2022 31.03.2023 31.03.2022 31.03.2023 31.12.2022 31.03.2023 31.03.2023 31.03.2023

(Audited) (Audited) (Audited) (Audited) (Un-Audited) (Audited) (Audited) (Audited)

167.04

(437.34)

(437.34)

(437.34)

955.54

(2.29)

(2.29)

415.60

(568.76)

(798.76)

(812.76)

955.54

(4.18)

(4.18)

(RS. IN LAKHS)

Standalone

164.93 957.64 945.77

(1099.36) (1746.86) (1261.64

(1383.41) (1976.86) (1092.10

(1390.16) (1976.86) (1098.85

955.54

(10.34)

(By Order of the Board

**BLACK ROSE** 

Figures ₹ in Lakhs except EPS

Quarter Ende

31.03.2022

(AUDITED)

13,450.29

778.58

778.58

572.78

510.00

1.12

11,724.83

Year Ended

31.03.2023

(AUDITED)

43.044.03

1,095.17

1,095.17

791.87

790.88

510.00

1.55

12.197.80

(7.27) (10.34)

(1066.62

955.54

(5.75

(5.75

(1357.93) (1990.86)

955.54

(7.27)

Quarter ended year ended



# PRECISION CAMSHAFTS LIMITED

Regd. Office : E-102/103 MIDC, Akkalkot Road, Solapur, MH 413006 CIN: L24231PN1992PLC067126

**Extract of Audited Consolidated Financial Results** for the Quarter and Year ended March 31, 2023 [(Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015]

(Rs. in Lakhs, except Earnings per share)

		March 31, 2023 March 31, 2023 March 31, 202				
Sr. No.	Particulars			Quarter ended March 31, 2022		
		(Audited)	(Audited)	(Audited)		
1.	Revenue From Operations	27,857.11	1,08,014.49	22,902.75		
2.	Profit / (Loss) Before Exceptional Item & Tax	1,131.20	6,027.80	(592.01)		
3.	Profit / (Loss) Before Tax	1,131.20	6,027.80	847.78		
4.	Profit / (Loss) for the Period / Year	1,110.94	4,628.59	697.20		
5.	Total Comprehensive Income / (loss)	1,082.97	4,536.67	769.98		
	(after tax)					
6.	Paid up Equity Share Capital	9,498.58	9,498.58	9,498.58		
	(Equity Share of 10/- each)					
7.	Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	-		
8.	Earnings per share (of Rs.10/- each)					
	Basic :	1.17	4.87	0.73		
	Diluted:	1.17	4.87	0.73		

- 1. The above financial results for the quarter and year ended March 31, 2023 have been subjected to audit by the statutory auditors of the Group and reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Holding Company at the meeting held on May 26, 2023.
- 2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements (LODR')) Regulations, 2015. The full format of the audited Standalone & Consolidated Financial Results of the Company are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website
- 3. These Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under and in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular no. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July, 2016.
- 4. The board of directors of the holding company have recommended the final dividend of Rs 1/, per equity share of the face value of Rs 10 per equity share for the year ended March 31, 2023. The payment of dividend is subject to approval of shareholders at the ensuing Annual General meeting of the holding

5. Key Standalone Financial information

(Rs. in Lakhs)

		Standalone					
Sr. No.	Particulars	Quarter ended March 31, 2023	Year ended March 31, 2023	Quarter ended March 31, 2022			
		(Audited)	(Unaudited)	(Audited)			
1.	Revenue from Operations	16,880.03	62,634.38	15,025.52			
2.	Profit / (Loss) Before Exceptional Item and Tax	1,986.62	8,341.06	2,190.63			
3.	Profit / (Loss) Before Tax	1,986.62	8,341.06	2,190.63			
4.	Profit / (Loss) for the period	1,403.80	6,094.82	1,624.92			
5.	Total Comprehensive Income / (loss)	1,391.89	6,108.40	1,716.32			
	(after tax)						

Place : Pune Date: May 26, 2023 For and on behalf of the Board of Directors

Ravindra R. Joshi

## Mother Dairy Calcutta P.O.- Dankuni Coal Complex Dist : Hooghly, Pin - 712310. Ref No.: WBMDC/PUR/23-24/

TENDER-008 Dated: 25.05.2023 Mother Dairy Calcutta invites e-tender (2nd Call) offer for 'Conversion To Skimmed Milk Powder From Skimmed Milk" Please visit www.motherdairy calcutta.com & www.wb tenders.gov.in for details. Last date of uploading of online offer is 19.06.2023 upto 02.00 p.m.

Chief General Manager

# **Get insights**

from wherever you are



The **ALL-NEW Business Standard App** Making Devices Smart. Insight Out.





**Business Standard** Insight Out

f bsindia bsindia



business-standard.com

# allied digital®

Date: May 26, 2023

Diluted:

# **ALLIED DIGITAL SERVICES LIMITED** CIN: L72200MH1995PLC085488

Regd. Office: Premises No.13A, 13th Floor, Earnest House, Back Bay Reclamation, NCPA Road, Block III, Nariman Point, Mumbai - 400 021. Tel: 022-66816400; Website: www.allieddigital.net; Email: cs@allieddigital.net / investors@allieddigital.net

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON MARCH 31, 2023. (Rs. in lacs)

			Stand	alone				nsolidated			
Sr.	Particulars	Quarte	r Ended	Year ended		Quarter Ended		Year ended			
No.	Turnouturs	30.09.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022	31.03.2022		
		Un-Audited	Un-Audited	Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	Audited		
1	Total income from operations (net)	6,564	4,498	21,029	12,258	16,623	15,642	66,007	48,468		
2	Net Profit / (Loss) for the period										
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	222	403	1,320	807	1,327	2,217	7,296	4,971		
3	Net Profit / (Loss) for the period before tax										
	(after Exceptional and/or Extraordinary items)	222	403	1,320	807	1,327	2,217	7,296	7,352		
4	Net Profit / (Loss) for the period after tax										
	(after Exceptional and/or Extraordinary items)	78	285	931	569	950	1,680	5,573	6,101		
5	Total Comprehensive Income for the period										
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and										
	Other Comprehensive Income (after tax)]	(4,549)	426	(3,726)	662	(3,709)	1,907	823	6,293		
6	Equity Share Capital	2,742	2,732	2,742	2,710	2,742	2,710	2,742	2,710		
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the										
	Balance Sheet of previous year)	42,567	46,577	42,567	46,577	50,853	50,428	50,853	50,428		
8	Earnings Per Share (of Rs. 5/- each)										
	(for continuing and discontinued operations)										
	Basic :	-8.47	0.54	-6.90	1.09	-6.88	3.02	1.26	11.66		
	Diluted :	-8.20	0.50	-6.67	1.02	-6.62	3.01	1.23	10.94		

# Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 filed with the Stock Exchange under Reg. 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full fromat of the said Results are available on the website of Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the Company i.e. www.allieddigital.net.
- 2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 25, 2023
- 3. The Board of Directors have proposed a final dividend of Rs. 1.25 per equity share for the year ended March 31, 2023 subject to the approval of the shareholders at the ensuing Annual General Meeting.

Place: Mumbai Date: 25.05.2023

Nitin Shah Chairman & Managing Director

# Precot

# **Precot Limited**

(CIN: L17111TZ1962PLC001183)

SF No.559/4, D-Block, 4th Floor, Hanudev Info Park, Nava India Road, Udaiyampalayam, Coimbatore - 641 028 Tel: 0422-4321100 Fax: 0422-4321200 Email: secretary@precot.com Website: www.precot.com STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31-MARCH-23 Rs. in Lakhs

Quarter ended Year ended Quarter ended Year ended 31-Mar-23 | 31-Mar-22 | 31-Mar-23 | 31-Mar-22 | 31-Mar-23 | 31-Mar-22 31-Mar-23 31-Mar-22 **Particulars** Unaudited **Audited** Unaudited **Audited** Standalone Consolidated Total income from operations (net) 24,170.40 28,689.24 96,106.08 99,977.21 24,170.40 28,689.24 96,106.08 99,977.21 Net profit/(Loss) for the period (before tax and (1,259.09) 2,883.98 (3,452.29) 13,374.96 (1,259.09)2,883.98 (3,452.29)13,374.96 exceptional items) Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional items) (1,259.09)2,883.98 (3,452.29) 13,374.96 (1,259.09)2,883.98 (3,452.29)13,374.96 Net profit/(Loss) for the period after tax (after exceptional items) (890.41)2,424.63 (2,602.26) 10,541.87 (890.41 2,424.63 (2,602.26)10,541.87 Total Comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)) (1,343.61)2,564.53 (3,121.03) 10,250.72 (1,343.61)2,564.53 (3,121.03)10,250.72 1,200 1,200 1,200 1,200 **Equity Share Capital** 1,200 1,200 1,200 1.200 43,212.29 37,031.26 40,872.29 39,371.26 Other Equity Earnings Per Share of Rs.10/- each (Basic & Diluted) (7.42)20.21 (21.69)87.85 (7.42)20.21 (21.69)87.85

The above is an extract of the detailed format of the financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the company's website (www.precot.com) and Stock Exchange website (www.nseindia.com). For Precot Limited

Place: Coimbatore Date: 26.05.2023

Chairman & Managing Director

Ashwin Chandran (DIN: 00001884)













# जिल्ह्यात ६४ अमृत सरोवरांची कामे पुर्ण

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात ८१ अमृत सरोवर निर्मीतीचे उद्दीष्ट अमृत सरोवर योजना राबविण्यात ठेवण्यात आले आहे. त्यामधील ६४ येत आहे. याअंतर्गत जलाशये, तलाव अमृत सरोवरांची कामे पूर्ण झाली निर्मिती किंवा त्यांचे पूनरुज्जीवन असून केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने माहिती टाकण्यात आली आहे.

भंडारा, दि.२६ : स्वातंत्र्याच्या घेतला आहे. त्यामध्ये जिल्ह्यात एकूण

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that MR. POPATLAL SHIVJI SATRA, was the

Co-Owner (50% Share) of Flat No. 9 or 2nd Floor in 'A' Wing admeasuring 653

sq.ft. carpet area equivalent to 60.66 sq.mtrs. in Building No. 3 of "Krishna

Nagar Co- Operative Housing Society

Limited on land bearing C.T.S. No. **537** corresponding Survey No. **94**, Hissa No.

**1 to 9** and Plot No. **16-A** of T.P.S Road

No.1 of Village Borivali, Taluka Borivali Mumbai Suburban District situated a Chandavarkar Road, Borivali (West)

Mumbai 400092 and holding Share

Certificate No. **53** bearing Distinctive Share Nos. **261 to 265** and Property Tax

Account No. RC0900680160000, along with MRS. PARVATI POPATLAL

Late MR. POPATLAL SHIVJI SATRA and MRS. PARVATI POPATLAL

SATRA had purchased the aforesaid Flat from MRS. BELA SHANTI DEY and

MR. SAMIR SHANTI DEY vide Agreement to Sale dated 10/04/2001. The said MR. POPATLAL SHIVJI

SATRA, who died on 28/10/2021. The

egal heirs have executed Release Cur Renounce Deed in favour of MR.
PRAKASH POPATLAL SATRA and

MR. SACHIN POPATLAL SATRA.
Any person or persons having and/o

claiming to have any right, title on nterest in the said Flat and possession

thereof in any manner whatsoever shall intimate the undersigned in writing to Secretary of KRISHNA NAGAR C.H.S LTD., having address at Chandavarka Road, Borivali (West), Mumbai 400092 by Registered A.D., within 14 (fourteen days of the publication of this publi

notice together with the supporting

documents, failing which, it will be

presumed that no person/ persons has/have any such claim or the claims in the said Flat and possession thereo

and the same have been waived off and

he client shall comply with the transfer

KRISHNA NAGAR CHS LTD

rocedure with the Society

SATRA.

# हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

्या त कार्यालयः ०२, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-१२००५७. दर.:०११-०००, टोल फ्री क्रमांकः १८०० २१२ ८८००, ई-मेल:customer.care@herohfl.com, www.herohousinggfinance.com, सीआयप्र-यु६५१२डीएल२०१६पीएलसी३०१४८ कार्यालय क्र.बी-२०५, बीएसईएल टेक पाई, प्लॉट क्र.३१५, य ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल स्थानकाच्या समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३.

### ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा) . ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसाम जनतेस सचना देण्यात येत आहे की. अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे कलम ८ सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत गलमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे

कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर वारसदार/	मागणी सूचना तारीख/ एकूण	ताबा
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	देय थकबाकी रक्कम (रु.)	दिनांक
HHFMUMHOU21000014627	रोशन वसंत दुर्गावली,	२०.०३.२०२३,	२६.०५.२०३२
& HHFMUMIPL21000014872	काजोल भाऊ ओतवकर	१६.०३.२०२३ रोजी	(सांकेतिक)
		E 96 5/ 909 /_	

प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.००२, तळमजला, बी विंग, क्षेत्रफळ ३८० चौ.फु. नव ओम साई को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.१०४, हिस्सा क्र.२, साई बाब मंदिर रोड, आसदेगाव, डोंबिवली (पूर्व), महाराष्ट्र-४२१२०३, कल्याण उप-निबंधक यांच्या मर्यादेत, जिल्हा ठाणे. चतुःसीमा उत्तरेस: चाळ; पुर्वेस: सिता अपार्टमेंट; दक्षिणेस: महादु आई कोहौसो; पश्चिमेस: मयुरेश दर्शन

ठिकाण: मुंबई सही/- प्राधिकृत अधिकारी **दिनांक:** २७.०५.२०२३ हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

# PUBLIC NOTICE

I serve this Legal Notice that my client Shri. Sipahi Prasad Shani has purchased the flat No.101, A-wing 1st floor, Shri Sai Darshan CHS Ltd, Cabin Cross Road, Nr. Narmada Nagar, Bhayander (East) Dist: Thane - 401105, having Area 320 Sq. feet by an Agreement for Sale dated on 02 February 1995

I inform that his Agreement for sale of the abovesaid Flat, which executed dated on 2nd February 1995, has been Lost / Misplaced

I further inform that in the Aforesaid matter if any person / persons have any claim/objection/doubts,kindly come & contact us within 15 days from the date of establishment of the Legal Notice, contact to Mr. Prabhat Gupta, Advocate and Notary, Mob No.- 9821 769 578 / 9702 658 785 OR in person at Address :-G-9, New Mahavir Smruti, A-Wing, Saraswati Nagar, Cross Road no.-3 (North), Navghar Road, Bhayandar (E) Dist: Thane 401105

Date:-27-05-2023

Prabhat Gupta

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that That LATE MR. VIRENDRA CHOTTALAL MEHTA, expired intestate on 07-03-2014 in Mumbai leaving behind him his only legal heirs, his Wife MRS. VIBHA MEHTA, his Son LATE. SIDDHARTH VIRENDRA MEHTA who expired intestate on 18-12-2020 in Mumbai, his married daughter MRS. HETAL J NADVILEDATH NEE HETAL VIRENDRA MEHTA, Daughter in law MRS. POONAM SIDDHARTH MEHTA and his granddaughter MISS. PRISHA SIDDHARTH MEHTA. **LATE MR.** VIRENDRA CHOTTALAL MEHTA was the sole owner of the flat premises admeasuring area 368 sq.fts (Carpet) bearing Flat No.13 on 2nd Floor, in the building known as, "AMRAVAN CO- OP HSG SOC. LTD.," situated at A-6/4, Jeevan Bima Nagar, Borivali (West), Mumbai - 400103, lying and being situated on plot of land bearing C.T.S. No. 1375, 1376 of Village Eksar, Tal. Borivali in the Registration Sub District and District of Mumbai City and Mumbai Suburban.

Anybody having any right, title, interest, claim, demand, by way of lega heirs, mortgage, sale, lease, gift, exchange, etc. may contact the undersigned, within 15 days from the date of publication of this Notice with necessary supporting evidence of his/her claim to the below mentioned address, failing which it shall be deemed to have waived their objection and claim.

Darshankumar P. Rita M. Com, B. Ed., L.L.B

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given to the public at large that by way of Agreement for sale dated 9th February, 1987, MR. SHARAD RAMESH DIXIT

purchased from MR. RAMESHBHAI JAGJIVANDAS THAKKAR flat situated at Flat No. 24, in Yashadavini CHS Ltd., A-6/17, Jeevan Bima Nagar, Borivali West, Mumbai -400103 having five Shares of Rs. 50 each

vide Share certificate No. 8 and distinctive Nos. 26 to 30 of the said flat.

And whereas MR. RAMESHBHAI JAGJIVANDAS THAKKAR purchased the said flat premises from MR. B. H Bohra by way of

The said Flat was allotted to MR. B. H Bohra by Life Insurance

And whereas the Original Agreement for Sale executed in the year 1987

between MR. RAMESHBHAI JAGJIVANDAS THAKKAR and MR. B. H

Bohra and the Original Allotment Letter issued to MR, B, H Bohra by Life

Insurance Corporation of India in the year 1973 has been lost or misplaced and the complaint has been lodged for the above mentioned

lost or misplaced document at MHB Colony Police Station vide complaint

Id - 30245/2023 dated 24/05/2023 and as on today the said agreement and allotment letter is not found. If any person having or claiming to have

any claim, rights, title, interest to or under or in the nature of any for the

same etc. should inform to me at my following address within 15 days

from the date of publication of this notice with necessary supporting

evidence of his/her claim to the below mentioned address. failing to

which it shall be deemed to have waived their objection and claim.

Place: Mumba Date: 27.05.2023

Agreement for Sale in the year 1987.

Corporation of India in the year 1973.

Advocate High Court Shop No.11, Barkha Building, S. V. Road, Opp. Celebration Hotel, Dahisar (E), Mumbai-400068. Email:darshan.rita@gmail.com

# जिल्ह्यात पावणेतीव लाख टव रासायविक खते आणि ३० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध

पुणे, दि.२६ : जिल्ह्यातील खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांसाठी पावणेतीन लाख टन रासायनिक खते आणि ३० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यापैकी प्रत्यक्षात आज अखेरपर्यंत ८० टक्के साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खते व बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. दरम्यान. खते व बियाणांची जाणीवपूर्वक कुत्रीम टंचाई निर्माण करून त्याची जास्त दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर वॉच ठेवण्यासाठी १४ भरारी पथकांची रथापना केली आहे.

पुणे जिल्ह्यातील तेरापैकी हवेली. मावळ, मूळशी, भोर, वेल्हे, खेड, जूब्नर आणि आंबेगाव हे आठ तालुके खरीप तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यांमधील मिळून जिल्ह्यातील एक हजार ३८० गावे हे खरीप गावे आहेत. जिल्ह्याचे खरिपाचे एकूण

सही/

सरासरी क्षेत्र

तीन लाख ६२

हजार हेक्टर

(उसासह)

एवढे आहे.

# एरिस इंटरनॅशनल लिमिटेड

**नोंद.कार्यालय:** १२९, बी अन्सा इंडस्ट्रीयल इस्टेट, साकीविहार रोड, साकीनाका, अंधेरी (पू.), मुंबई–४०००७२. सीआयएन: एल२९१३०एमएच१९९५पीएलसी२४९६६७ ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	५५मप (राखात)					
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३	संपलेले वर्ष ३१.०३.२०२३	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9.20	34.44	0.40			
करपुर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	(७.२३)	(३५.३८)	(७.२९)			
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	(७.२३)	(३५.३८)	(७.२८)			
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(७.२३)	(३५.३८)	(७.२८)			
(विशेष साधारण बाबनंतर) भरणा केलेले समभाग भांडवल	(७.२३)	(३५.३८)	(७.२८)			
(दर्शनी मूल्य रु.१०/– प्रतीभाग) राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात	940.00	940.00	४६.२०			
राखाव (नागाल वेषाच्या लखापारावात ताळबद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)(विशेष साधारण बाबपूर्व)	(908.39)	(908.39)	(६८.९३)			
अ. मूळ	-	-	-			
ब. सौमिकृत	-	-	_			
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)(विशेष साधारण बाबनंतर)						
अ. मूळ	-	-	-			
ब. सौमिकृत	-	-	-			

: मागील वर्ष/कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गिति/पुनर्गमूद केले आहेत. वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २६ में, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीचे निष्कर्षं वैधानिक

रेखापरिश्वकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले. कंपानी फक्त एकमेव विभागात कार्यरत आहे आणि म्हणून इंडएएस १०८ विभागीय निष्कर्ष अंतर्गत निवार आवश्य नाही

देनांक: २६.०५.२०२३ संचालक - (डीआयएन:००२०६६७१)

## Weizmann Limited [ CIN NO: L65990MH1985PLC038164 ]

Regd. Office: Empire House, 214, Dr. D.N.Road, Ent. A. K. Nayak Marg, Fort, Mumbai - 400 001.
Tel No: 022-22071501, Fax No: 022-22071514, Email: contact@weizmann.co.in, Website: www.weizmann.co.in EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

		Stand	dalone		Ī	Consolidated			
	Quarter	r ended	Year	ended	Quarter	ended	Year	ended	
Particulars	31.03.23 Audited	31.03.22 Audited	31.03.23 Audited	31.03.22 Audited	31.03.23 Audited	31.03.22 Audited	31.03.23 Audited	31.03.22 Audited	
1 Total Income from Operations	3,773.75	3,326.54	13,557.33	10,231.37	3,773.75	3,326.54	13,557.33	10,231.37	
2 Net Profit/(Loss) for the period	'	1 '	1	1	1	1 '	'		
( before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	) 252.00	427.38	886.64	475.18	221.01	634.13	700.42	533.82	
3 Net Profit/(Loss) for the period before tax	'	1	1	1	$\iota^{-1}$	1 '	'	/	
(after Exceptional and/or Extraordinary items)	252.00	427.38	886.64	475.18	221.01	634.13	700.42	533.82	
4 Net Profit/(Loss) for the period after tax	1	I!	1!		1	i'			
(after Exceptional and/or Extraordinary items)	141.09	256.02	612.24	287.92	110.10	462.77	426.02	346.56	
5 Total Comprehensive Income for the period	'	1 '	1	1	1 1	1 '	'		
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)	·	I!	l!		1	1'		!	
and Other Comprehensive Income (after tax)]	147.08	262.06	1		(282.61)	1	(40.83)		
6 Equity Share Capital	1,585.90	1,585.90	1,585.90	1,585.90	1,585.90	1,585.90	1,585.90	1,585.90	
7 Reserves (excluding Revaluation Reserve)	'	1	I!	l	$\iota^{-1}$	1 '	'	!	
as shown in Audited Balance Sheet	- !	-!	4,050.90	3,559.95	$\iota^{-1}$	1 '	4,887.38	5,036.73	
8 Earnings Per Share (Rs. 10/- each)	'	1 '	1	1	1	1 '	'		
(for continuing and discontinued operations)-	'	1!	1!			1 '	'		
Basic	0.89	1.61	3.86		0.69		2.69		
Diluted	0.89	1.61	3.86	1.82	0.69	2.92	2.69	2.19	
Notes:									

(1) The above is an extract of the detailed format of Audited Financial Results (Standalone and Consolidated) for the guarter and year ended 31st March, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations , 2015. The full format of the Audited Financial Results (Standalone and Consolidated) are available on the Stock Exchanges website www.bseindia.com and www.nseindia.com and Website of the Company.

These results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 25th May, 2023 and have been audited by the Statutory Auditors

(3) The Company is primarily operating in the business of processing and manufacture of textiles, fabrics. Hence, there is only one business segment as pe

Ind AS 108-Operating Segments. (4) The Board of Directors recommended a dividend of Rs. 0.50 ps per fully paid equity share.

(5) As required unde Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the audit by the Statutory Auditiors has bee completed for the guarter and year ended 31st March 2023, and the Report has been forwarded to the stock exchanges. The Report does not contain any

(6) Previous period figures have been regrouped/reclassified wherever necessary to confirm to this period's classification For WEIZMANN I IMITED

Place: Mumbai Date : 25th May 2023

# BLACK ROSE

Neelkamal Vrajlal Siraj Vice-Chairman and Managing Director

DIN: 00021986

ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः १४५/ए. मित्तल टॉवर, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्र.:९१-२२-४३३३७२००, फॅक्स:+९१-२२-२२८७३०२२, ई-मेल:investor@blackrosechemicals.com वेबसाईट:www.blackrosechemicals.com, सीआयएन: एल१७१२०एमएच१९९०पीएलसी०५४८२८

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)										
			एकमेव			एकत्रित					
अ.		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही				
क्र.	तपशील	39.03.2023	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२	३१.०३.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२				
		(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)				
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७७४९.५०	२७८०९.१९	८६८९.०६	११११६.८६	83088.03	93840.28				
2	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)										
ı	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२२६.७२	९०४.०७	६६८.८२	२५६.०४	9084.90	७७८.५८				
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)										
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२२६.७२	९०४.०७	६६८.८२	२५६.०४	9084.90	७७८.५८				
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)										
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	୩६୦.୪७	६५७.६९	409.22	9८9.80	७९१.८७	५७२.७८				
4	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष										
	नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१५८.०६	६५६.७०	५१५.१५	90८.९७	७९०.८८	५८६.७१				
દ્	समभाग भांडवल	490.00	490.00	490.00	490.00	490.00	490.00				
Ø	राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंद										
	पत्रकात दिल्यानुसार	୩୩६६७.५४	୩୩६६७.५४	99330.99	9२9९७.८०	9२9९७.८०	99७२४.८३				
۷	उत्पन्न प्रतिभाग (रू.१/-प्रत्येकी)										
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)										
	मूळ	0.39	٩.२९	0.9८	0.3६	9.44	9.92				
	सौमिकृत	0.39	9.28	0.9८	0.3६	9.44	9.92				

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्किंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताचे एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.blackrosechemicals.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता अनुप जटीया कार्यकारी संचालक दिनांक: २६ मे, २०२३ (डीआयएन:००३५१४२५)

# PRITISH NANDY \*

Darshankumar P. Rita

M. Com. B.Ed., L.L.B

Advocate High Court

Shop No.02, Navroj Apartment

Email:darshan.rita@gmail.com

Off. S. V. Road, Dahisar (E), Mumbai- 400068

Pritish Nandy Communications Ltd CIN L22120MH1993PLCO74214 ed office: 87-88 Mittal Cham

# जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. कमलेश

Place: Mumbai

Date: 27.05.2023

शांतीलाल शाह हे फ्लॅट क्र.८. १ला मजला. विंग, प्लॉट क्र.१९, गगन कोहौसोलि., अशोव चक्रवर्ती रोड, कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१ (सदर मालमत्ता) या जागेचे मालक असून यांचे मुंबई येथे दिनांक १९.०६.२००६ रोजी निधन झाले अणि त्यांचे कायदेशीर वारसदार **श्रीमती राज**ल कमलेश शाह, श्री. यश कमलेश शाह व श्री तेजस कमलेश शाह यांनी सदर मालमत्तेबाबत मालकीत्व व त्यांचे शेअर्ससह सदस्यत्वावर दावा केला आहे आणि सदर मालमत्ता विक्री करण्याची त्यांची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता आणि दस्तावेजावर कोणतेही अधिकारामार्फत कोणताही अधिकार. आक्षेप व दावा, मागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्तांना त्यांचे खार्ल नमुद केलेल्या कार्यालयीन पत्त्यावर आजच्या तारखेपासून **१५ (पंधरा)** दिवसांत कळवावे. अन्यथा तदनंतर असे अधिकार, आक्षेप किंवा दावा विचारात घेतले जाणार नाही आणि ते त्याग/स्थगित केले आहेत असे समजले जाईल. सोसायटीच्या उप-विधी तरतुदी अंतर्गत पद्धतीने सदर मालमत्तेबाबत मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास सोसायर्ट मक्त असेल.

दिनांक: २७.०५.२०२२ हितार्थ विपुल वोर ठिकाण: मंबई वकील, उच्च न्यायालय दुकान क्र.७, गांधी इमारत, आकर्ली रोड. कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

# COMMUNICATIONS

								In ₹ lakh		
STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023										
		STAND	ALONE		CONSOLIDATED					
PARTICULARS	QUARTE	R ENDED	YEAR ENDED	YEAR ENDED	QUART	ER ENDED	YEAR ENDED	YEAR ENDED		
	March 31, 2023 (Audited)	December 31, 2022 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)	March 31, 2022 (Audited)	March 31, 2023 (Audited)	December 31, 2022 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)	March 31, 2022 (Audited)		
Total income from operations	54.14	290.68	1,825.08	4,466.83	56.64	290.68	1,827.58	4,470.58		
Net profit/ (loss) for the period (before tax, exceptional and extra ordinary items)	(185.75)	(25.69)	(409.31)	(34.59)	(166.28)	(25.73)	(389.70)	(29.43)		
Net profit/ (loss) for the period before tax (after exceptional and extra ordinary items)	(185.75)	(25.69)	(409.31)	(34.59)	(166.28)	(25.73)	(389.70)	(29.43)		
Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional and extra ordinary items)	(181.01)	(25.71)	(405.56)	(19.81)	(166.11)	(25.76)	(390.53)	(33.92)		
Total comprehensive income for the period (comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(162.00)	(26.46)	(388.80)	(22.79)	(147.10)	(26.51)	(373.77)	(36.90)		
Equity share capital (Face Value of ₹ 10 per share)	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70		
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	5,891.02	6,279.82	-	-	5,769.12	6,142.89		
Earning per share (Face Value of ₹ 10 per share) basic and diluted	(1.25)*	(0.18)*	(2.80)	(0.14)	(1.15)*	(0.18)*	(2.70)	(0.23)		
*Not annualised								1		

The above audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 26, 2023. • The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results are available on Company's website (http://www.pritishnandy com.com) and on the website of BSE (http://ww

Kishor Palkar Chief Financial Officer

Yatender Verma VP/ Finance, Compliances and Legal Affairs

For more details, contact Yatender Verma at verma@pritis

Santosh Gharat Company Secretary and Compliance Officer

Pallab Bhattacharya Wholetime Director and CEO Mumbai, May 26, 2023

# जाहीर सूचना

येथे सर्वांना सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील अर्थात **श्री. परशुराम कोंडीबा** सकपाळ व श्री. पवन परशुराम सकपाळ यांनी प्लॅट क्र.१२५१, १ला मजला, क्षेत्रफळ २२५ चौ.फु. कार्पेट, इमारत क्र.१६**, दी बोरिवली आनंद सागर** को–ऑप. हौसिंग सोसायटी लि., जुनी एम.एच.बी. कॉलनी, गोराई रोड, जमीन सीटीएस क्र.२४०ए, गाव बोरिवली, तालुका बोरिवली, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ येथील जागा श्रीमती कांताबेन एम. प्रजापती यांच्याकडून खरेदी केली आहे, यांनी येथे असे प्रस्तुत केले आहे की, पुर्वीचे श्रेणी मुळ अधिकार दस्तावेज अर्थात (१) म्हाडाद्वारे सुखवर्षा अशोक कुमार, मुळ प्राप्तकर्ते यांना वितरीत मुळ वाटपपत्र, (२) **सुखवर्षा अशोक कुमार,** विक्रेता आणि श्री. अमिया डे, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला विक्री करारनामा, (३) श्री. अमिया डे, विक्रेता आणि **श्रीमती लिला आर. सोनी**, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला विक्री करारनामा आणि (४) **श्रीमती लिला आर. सोनी,** विक्रेत्या आणि **श्री. बिपीन वाडिलाल देसाई**, खरेदीदार यांच्या दरम्यान सदर फ्लॅटबाबत झालेला दिनांक १०.०४.१९९३ राजीचा विक्री करारनामा हरवला आहे.

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदारांना सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, वारसाहक बक्षीस, भाडेपट्टा, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही हिताचा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे कार्यालय क्र.३, तरे कम्पाऊंड, कृष्णा हॉटेलजवळ, दहिसर चेक नाका, दहिसर (पु.), मुंबई-४०००६८ येथे आजच्या तारखेपासून १५ दिवसात कळवावे अन्यथा सदर मालमत्तेवर कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

ठिकाण: मुंबई श्री. किरण ई. कोचरेकर दिनांक: २७.०५.२०२३ के.के. असोसिएटस्, वकील

### जेनफार्मासेक लिमिटेड

नॉदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.१०४ व १०५, १ला मजला, गुंदेचा इंडस्ट्रीज प्रिमायसेस को-ऑप. सो.लि., आकुर्ली रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१. सीआयएन:एल२४२३१एमएच१९९२पीएलसी३२३९१४, वेबसाईट:www.genpharmasec.com, ई-मेल:compliance@genpharmasec.com ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात

			सपलला ातमाहा		सपलल वष		
अ.	तपशील	३१.०३.२३	३१.१२.२२	38.03.22	३१.०३.२३	38.03.22	
क्र.		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६२७.४४	<b>६</b> ४२.४३	७४४.९९	२५६१.५८	२७४१.३१	
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	२०.२४	२३.५६	(१९.३८)	२८.१६	(0\$.88)	
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
1	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	२०.२४	२३.५६	(१९.३८)	२८.१६	(0\$.88)	
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
1	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	१०४.५६	२३.५६	३.९९	११२.४८	(२०.९३)	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता						
1	सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष						
	उत्पन्न (करानंतर))	९०.२४	१२.४१	(११२.२४)	(३.९२)	(५२९.२०)	
ξ.	समभाग भांडवल	२७६८.६०	२७६८.६०	२७६८.६०	२७६८.६०	२७६८.६०	
<b>७</b> .	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या						
1	लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे				(१२३५.५६)	(१२३१.६४)	
८.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				,	,	
1	१. मूळ	0.08	0.08	-	0.08	(0.0१)	
1	२. सौमिकृत	0.08	0.0१	-	0.08	(0.03)	
टिप	: अ. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्रस) रेग्युलेश	ान २०१५ च्या नि	यम ३३ अन्वये स्ट	ॉक एक्सचेंजसहः	सादर करण्यात आ	लेली त्रैमासिक/	
1 ~						,	

वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.genpharmasec.cor

मंडळाच्या वतीने व करित सही/ कुमारी हेता शाह

## **VUENOW INFRATECH LIMITED** (Formerly known as Good Value Irrigation Limited CIN: L62099MH1993PLC074167

Reg. Office: 3RD Floor, Industrial Assurance Building, Churchgate, NA Mumbai City Maharashtra - 400020 India.

E-Mail-goodvalueirrigationItd@gmail.com Website: http://www.gvilco.com

Extract of Standalone Annual Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st

				(Rs.In Lakhs
SI. No.	Particulars	Current/ Quarter Year ending	Year ended figures	Corresponding 3 months ended in the previous year
		31/03/2023	31/03/2023	31/03/2022
1.	Total Income from Operations	-	-	17.25
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(8.05)	(55.68)	(2.48
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(8.05)	(55.68)	(2-48
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(8.05)	(55.68)	(2.48
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(8.05)	(55.68)	(2.48
6.	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)	1780.15	1780.15	1780.1
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		(1840.02)	(1793.34
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	(0.05)	(0.31)	(0.01

The above is an extract of the detailed format of Audited Standalone Financial Results for the guarter and year ended 31st March, 2023 filed with the stock exchange under Regulation 33 of the SER (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Annual Financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the company's website **www.gvilco.com** The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 26th May, 2023

(Formerly known as Good Value Irrigation Limited

5.38

5.95

Place: Mumba Date: 26/05/2023

b) Diluted

Rahul Anandrao Bharga Managing Director & CFO DIN: 08548577

# A B INFRABUILD LIMITED

Registered Office: 1st Floor, Shubhangan CHS Ltd. 104, Jawahar Nagar Near Railway Crossing, Goregaon (West) Mumbai 400062 CIN No.:- L45202MH2011PLC214834

Website:-www.abinfrabuild.com Email ID:- cs@abinfrabuild.com Telephone No.:- 022-28712114 Audited Financial Results for the Half Year ended on 31st March 2023

Correspondir Six months ended in previous yea (Audited) **Particulars** endina figures (Audited) 31.03.2023 31.03.2023 31.03.2022 12,378.65 Total Income from operations (net) 8.005.95 2.249.74 Net Profit for the period (before Extraordinary Items & Tax) 853.31 819.48 299.07 Net Profit for the period before tax (after Extraordinary Items) 909.18 1.026.75 359.10 Net Profit for the period after tax 680.99 753.78 319.33 Total Comprehensive Income for the period and Other Comprehensive Income (after tax) 680.99 753.78 319.33 1,266.94 **Equity Share Capital** 1,266.94 1,266.94 Reserves (Excluding Revaluation Reserve) 2,265.16 2,265.16 1,511.85 Earning Per Share (Before extraordinary items) (of Rs 10/- Each a) Basic 5.38 5 95 2 52 b) Diluted 5.38 5.95 2.52 Earning Per Share (After extraordinary items) (of Rs 10/- Each) a) Basic 5.38 5.95 2.52

The above audited results were reviewed by Audit Committee and approved by the Board of directors of the Company at its meeting held at Mumbai on 26th May 2023 and published in accordance with regulation 33 of the SEBI (Lisitng Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The Company primarily deals in the business of infrastructure as single reportable segment. Hence Segmen Reporting as defined in Ind AS 108 "Operating Segment" is not applicable to the Company.

The figures for the six months ended 31st March 2023 and 31st March 2022 are the balancing figures betwee the audited figures in respect of the full financial year and the unaudited published year to date figures upto the half year of the relevant financial year which are subject to limited review by the statutory auditors.

The company has made initial public offer of 44,28,000 shares of face value of Rs.10 each with premium o Rs. 19 each aggregating to Rs. 1284.12 lacs which is fully subscribed and share was alloted on 9th July 2019. The Company has increased the Authorised Share Capital from Rs. 1.500 lacs to Rs. 5.000 lacs divided into 5,00,00,000 Equity Shares having face value of Rs. 10/- each by passing Ordinary Resolution at the Extra Ordinary General Meeting held on 04th May 2023.

The Company is in the process of Issue of upto 86,68,000 Equity Shares and 2,63,68,000 fully convertible warrants ("Warrants/ Convertible Warrants") at an issue price of Rs. 10.80/- on private placement & preferentia basis ('Preferential Issue') to the Promoters. Promoter group and non-promoter categories of persons, in accordance with sections 23, 42, 62 of the Company Act, 2013 and rule made there under and Chapter V of the SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018. The Company has duly received In-Principle Approval from National Stock Exchange Limited on 12th May 2023 for the purpose of issue as mentioned above. Consequently, at the Board meeting held on 26th May 2023 has passed Board Resolution

for allotment of securities as mentioned above. Previous period figures have been regrouped and reclassified, where ever necessary, to make them comparable with current figures.

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half year Results are available on the Stock Exchange websites. (www.nseindia.com)

For & on behalf of the Board of Directors A B Infrabuild Limited

2.52

Sd/-Amit Mishra Date: 26.05.2023 Managing Director (DIN 03388129)